



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष ४, अंक २१]

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कार्तिक १७-२३, शके १९४०

[पृष्ठ २८

[किंमत : रुपये ९.००]

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

नियोजन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑक्टोबर २०१८.

अधिसूचना

सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८.

क्रमांक असांस-१३१८/१३०९/प्र.क्र. ११६/का-१४१७.—केंद्र शासनाच्या सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ च्या कलम ३ व ४ द्वारे (२००९ च्या कलम ७ द्वारे) दिलेल्या अधिकाराचा वापर करून सांख्यिकी संग्रहण नियम, २०११ च्या नियम ५ व ७ अन्वये, महाराष्ट्र शासन खाली दिलेल्या अनुसूची १ मध्ये उल्लेख केलेल्या बाबींनुसार सांख्यिकी पाहणी, [यापुढे अधिसूचनेत “ वार्षिक उद्योग पाहणी २०१६-१७ (राज्य नमुना) ” असे संबोधले गेले आहे] याद्वारे वस्तुनिर्माण व अनुषंगिक कार्ये या संबंधीची आकडेवारी गोळा करण्याचे आदेश देत आहे.

२. महाराष्ट्र शासन उपरोक्त आदेशासंदर्भात खाली दिलेल्या अनुसूची २ मध्ये उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यांची राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील उद्योगासंबंधी सांख्यिकी माहिती गोळा करण्यासाठी सांख्यिकी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

३. संबंधित सांख्यिकी अधिकाऱ्याद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तींना प्रत्येक माहिती देणाऱ्या व्यक्तीद्वारे दिल्या गेलेल्या माहितीची पडताळणी, त्यासंबंधीच्या लेख्यांची/कागदपत्रांची पाहणी करणे व ते तपासणे तसेच आवश्यकतेनुसार त्या संबंधी स्पष्टीकरण मागणे या कामासाठी सांख्यिकी अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात नियुक्त केले जाईल. या प्रत्येक माहिती गोळा करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे संबंधित सांख्यिकी अधिकाऱ्याने त्यांना दिलेल्या छायाचित्रासह असलेले ओळखपत्र किंवा प्राधिकार पत्र सोबत असणार आहे.

४. वार्षिक उद्योग पाहणी २०१५-१६ (राज्य नमुना) अंतर्गत माहिती देणाऱ्याकडून सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात गोळा केलेल्या माहितीची योग्य ती छाननी व तपासणी केल्यानंतर अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकाऱ्यांकडून माहितीचे संस्करण केले जाईल.

५. वार्षिक उद्योग पाहणी २०१६-१७ (राज्य नमुना) च्या कोणत्याही कामाशी संबंधित सर्व व्यक्ती ह्या सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ (२००९ च्या कलम ७ द्वारे) तसेच सांख्यिकी संग्रहण नियम, २०११ मधील तरतुदीखाली अंमलात असतील. कोणत्याही सांख्यिकी अधिकाऱ्याला अधिनियमाच्या कलम ४ च्या उप कलम (४) अथवा (६) नुसार कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत.

अनुसूची-१

१. सांख्यिकी संकलन करण्याचा विषय व प्रयोजन.— वार्षिक उद्योग पाहणी २०१६-१७ (राज्य नमुना) द्वारे संघटित वस्तुनिर्माण (ज्यात उत्पादन प्रक्रिया, दुरुस्ती सेवा, वायु व पाणीपुरवठा आणि शितगृहे या संबंधित कार्यांचा समावेश आहे) क्षेत्राची वाढ, रचना व संरचना संबंधित सांख्यिकी आकडेवारी गोळा केली जाते.

२. सांख्यिकी संकलनासाठीचे भौगोलिक क्षेत्र.— सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ अंतर्गत वार्षिक उद्योग पाहणी २०१६-१७ (राज्य नमुना) ही संपूर्ण राज्यात केली जात आहे.

३. सांख्यिकी संकलनाची पद्धती.— प्रत्येक सांख्यिकी अधिकारी त्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत माहिती देणाऱ्यास सूचना पत्र निर्गमित करेल. या सूचना पत्रात ज्या दिनांकापर्यंत माहिती पुरवावयाची आहे तो दिनांक, ज्या अधिकारी/कार्यालयास माहिती पुरवावयाची आहे ते अधिकारी/कार्यालय, ज्या घटक/घटकांसाठी माहिती पुरवावयाची आहे तो/ते घटक आणि माहिती ज्या नमुन्यात पुरवावयाची आहे असे नमुने (विहीत नमुन्यातील प्रपत्र) या बाबी दर्शविलेल्या असतील. सांख्यिकी अधिकारी सूचना पत्रात उल्लेखिलेल्या इतर अटीच्या अधिन राहून नमुन्यातील माहिती व आकडेवारी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोंदविण्यासाठी माहिती देणाऱ्यास अनुमती देऊ शकतात.

४. ज्यांच्याकडून माहिती संकलित केली जाणार अशा माहिती देणाऱ्यांचे स्वरूप.— सांख्यिकी अधिकाऱ्यांमार्फत घटकाचा (अर्थात कोणताही कारखाना/उद्योग किंवा वीज वा वायु वा पाणीपुरवठा करणारी संस्था, किंवा विडी आणि सिगारेट कामगार (रोजगाराच्या अटी) अधिनियम, १९६६ अंतर्गत नोंदणीकृत आस्थापना (१९६६ चा क्रमांक ३२)मालक किंवा अधिकारी ज्याला सूचना पत्र दिले जाईल, त्यांना घटकांसंबंधी माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल.

एकाच समुहाच्या/व्यवस्थापनाच्या अंतर्गत असलेल्या दोन किंवा अधिक घटकांसंबंधी माहिती घटकनिहाय वेगवेगळी उपलब्ध होत नसल्यास आणि अशा सारख्या इतर शक्यता ज्या सूचना पत्रात नमूद केल्या आहेत अशा बाबतीत सांख्यिकी अधिकारी मालक अथवा ज्यांच्या ताब्यात तो घटक आहे त्या व्यक्तीकडून अशा घटकांची एकत्रित माहिती मागू शकतो.

५. सांख्यिकी संकलन करण्याचा अपेक्षित कालावधी.— सूचना पत्रात सूचनाकर्त्याद्वारे माहिती सादर करण्यापर्यंतचा दिनांक नमूद केलेला असेल, व तो साधारणपणे १ डिसेंबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधी दरम्यान असेल.

६. संदर्भ कालावधी.— १ एप्रिल २०१६ ला सुरू होणारे व ३१ मार्च २०१७ ला संपणारे आर्थिक वर्ष किंवा १ एप्रिल २०१६ आणि ३१ मार्च २०१७ च्या दरम्यान कोणत्याही तारखेला संपणारे घटकाचे लेखावर्ष यासाठी माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल.

७. गोळा केल्या जाणाऱ्या माहितीचे स्वरूप.— मागितलेल्या माहितीत सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात गोळा करण्यात येईल. त्यात मत्ता व दायित्वे, रोजगार व रोजगारावरील खर्च, जमा, खर्च, निविष्टी, वापरलेला स्वदेशी किंवा आयात माल, मुख्य उत्पादन व उप उत्पादने, वितरणावरील खर्च इत्यादींचा समावेश आहे.

८. माहिती देणाऱ्याने ज्या भाषेत माहिती सादर केली पाहिजे ती भाषा.— माहिती देणारा सोबत जोडलेल्या नमुन्यात मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेमध्ये माहिती सादर करेल.

९. माहिती देणाऱ्यासाठी बंधने.— घटकाचा मालक किंवा पदाधिकारी ह्यास संबंधित सांख्यिकी अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या सूचना पत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्रकारे व त्यात दिलेल्या दिनांकापर्यंत माहिती सादर करावी लागेल. तसेच सांख्यिकी अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस निरीक्षणासाठी संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी लागतील तसेच मागितलेल्या माहिती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांस उत्तरे द्यावी लागतील.

१०. व्यवसायासंबंधी कागदपत्रे व निरीक्षण होऊ शकतील अशा लेखांचे स्वरूप.— सांख्यिकी अधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेली व्यक्ती घटकाच्या व्यवसायासंबंधीची कागदपत्रे, जसे ताळेबंद, नफा-तोटा, पत्रक, हजेरी पत्रक, श्रम तासांची नोंदवही वेतन पत्रक, संचालकांचा अहवाल अथवा घटकाद्वारे सादर केलेल्या माहितीच्या पृष्ठार्थ/समर्थनार्थ कोणत्याही अन्य वैधानिक दस्तावेजांचे निरीक्षण करू शकेल.

११. निरीक्षणाची पद्धत.— संबंधित सांख्यिकी अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेली व्यक्ती, घटकांच्या कारभारांचे लेखे तसेच इतर कागदपत्रे यांच्या आधारे घटकाकडून दिल्या गेलेल्या माहितीची सत्यता पडताळू शकेल तसेच संबंधीत मालक अथवा अधिकारी किंवा घटकांच्या व्यवस्थापनाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे त्या संबंधीचे स्पष्टीकरण मागेल.

अनुसूची-२

अनु. क्रमांक (१)	सांख्यिकी अधिकारी (२)	भौगोलिक क्षेत्र (जिल्हा) (३)	पत्ता (४)
१	श्रीमती उ. ग. नाईक, उप संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.	मुंबई शहर व मुंबई उपनगर.	अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, ८ वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१.
२	श्रीमती मनिषा आर. माने, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, ठाणे.	ठाणे	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नियोजन भवन, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे (प.) ४०० ६०१.
३	श्रीमती रे. रा. कुडमुलवार, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पालघर.	पालघर	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, तळ मजला, केदार इमारत, सुर्या वसाहत, मौजे नवली, तालुका पालघर, जिल्हा पालघर ४०१ ४०४.
४	श्री. कि. ज. साळवी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रायगड.	रायगड	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रभाशंकर को-ऑप. हौ. सो. लि., बी विंग, फ्लॅट नं. १०३, पी. एन. पी. नगर, एस. टी. स्टॅण्डजवळ, रायगड-अलिबाग ४०२ २०१.
५	श्री. य. मो. बुधावले, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रत्नागिरी.	रत्नागिरी	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, जिल्हा रेव्हन्यू एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, रत्नागिरी ४१५ ६१२.
६	श्री. य. मो. बुधावले, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सिंधुदुर्ग.	सिंधुदुर्ग	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, अ ब्लॉक, पहिला मजला, जिल्हा मुख्यालय, संकुल, ओरस, मु. पो. ओरस-बुद्रुक, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग ४१६ ८१२.
७	श्री. पी. टी. पोळ, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नाशिक.	नाशिक	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, ऋद्धी संकुल, २ रा मजला, वॉटर वेज प्रोजेक्टच्या समोर, जयशंकर गार्डनजवळ, तपोवन लिंक रोड, नाशिक ४२२ ०११.
८	श्री. रो. वि. जाधव, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, धुळे.	धुळे	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, गोल बिल्डींग, प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे ४२४ ००१.
९	श्री. सु. चं. बहिरम, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नंदुरबार.	नंदुरबार	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हॉल क्रमांक २२१, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार ४२५ ४१२.
१०	श्री. प्र. सा. पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव.	जळगाव	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव ४२५ ००१.
११	श्री. दि. भि. काळे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, अहमदनगर.	अहमदनगर	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, अहमदनगर ४१४ ००३.

(१)	(२)	(३)	(४)
१२	श्रीमती प्रि. पु. तेलखडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे.	पुणे	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, २५, शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडईसमोर, श्री स्वामी समर्थ मठाजवळ, पी. एम.सी. कर्मशियल इमारत, दुसरा मजला, पुणे ४११ ००२.
१३	श्रीमती तृ. कु. निंबाळकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सातारा.	सातारा	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, विस्तारित इमारत, पहिला मजला, खोली क्रमांक ५ व ६, सातारा ४१५ ००१.
१४	श्रीमती सी. र. आर्दाळकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सांगली.	सांगली	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, १ ला मजला, गाळा नं. १०६, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली ४१६ ४१५.
१५	श्री. पुं. वि. गोडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सोलापूर.	सोलापूर	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, भागवत किर्ती मंदिर, १ ला मजला, रूम नं. १, मोरारजी पेठ, सोलापूर ४१३ ००१.
१६	श्री. भुषण वि. देशपांडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, कोल्हापूर.	कोल्हापूर	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, रघुकुल बिल्डींग, ८५२/८, बी वार्ड, सुभाष रोड, कोल्हापूर ४१६ ०१२.
१७	श्री. रा. अ. रहाटकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, औरंगाबाद.	औरंगाबाद	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, २ रा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, फाजलपूरा, औरंगाबाद ४३१ ००१.
१८	श्री. ग. मु. दाणी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना.	जालना	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना ४३१ २०३.
१९	श्री. अ. सं. पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, परभणी.	परभणी	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, हॉल क्र. ९, परभणी ४३१ ४०१.
२०	श्री. एस. व्ही. बनसोडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, बीड.	बीड	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, पद्मजा बिल्डींग, पशु वैद्यकीय दवाखान्यासमोर, सुभाष रोड, बीड ४३१ १२२.
२१	श्री. जी. जी. चितळे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड.	नांदेड	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, उद्योग भवन, हॉल क्र. २, आयटीआय. पेट्रोलपंपाच्या बाजूला, व्ही. आय. पी. रोड, नांदेड ४३१ ६०२.
२२	श्री. वा. प्र. जाधव, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, उस्मानाबाद.	उस्मानाबाद	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, तळ मजला, हॉल क्र. १९, उस्मानाबाद ४३१ ५०१.
२३	श्री. ल. रा. थोन्टे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, लातूर.	लातूर	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, दक्षिण बाजू, तळमजला, हॉल क्र. २, लातूर ४१३ ५१२.

(१)	(२)	(३)	(४)
२४	श्री. एस. एस. पारवेकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, हिंगोली.	हिंगोली	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिंगोली ४३१ ५१३.
२५	श्रीमती ह. दे. आंबेकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, अमरावती.	अमरावती	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती ४४४ ६०६.
२६	श्रीमती भा. र. मोहोड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, अकोला.	अकोला	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला ४४४ ००१.
२७	श्री. ज. भा. आढाव, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, वाशिम.	वाशिम	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. २०१, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम ४४४ ५०५.
२८	श्री. के. ना. देशमुख, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, बुलढाणा.	बुलढाणा	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ८ ब, एस. टी. स्टॅन्ड समोर, बुलढाणा ४४३ ००१.
२९	श्री. म. शां. गोडाम, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, यवतमाळ.	यवतमाळ	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, जुनी स्काऊट हायस्कूल, इमारत, तहसील कार्यालयासमोर, मार्केट लेन, यवतमाळ ४४५ ००१.
३०	श्री. रा. कृ. कळमकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नागपूर.	नागपूर	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, ५ वा मजला, प्रशासकीय इमारत क्र. २, जुने सचिवालय परिसर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४० ००१.
३१	श्रीमती स. भा. मुळीक, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, वर्धा.	वर्धा	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, अडसूळे भवन, पारस आईस फॅक्टरीसमोर, लोक महाविद्यालयाजवळ, बॅचलर रोड, वर्धा ४४२ ००१.
३२	श्रीमती स. ब. गोतमारे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, भंडारा.	भंडारा	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, श्री सार्वे निवास, विदर्भ हाऊसिंग कॉलनी, साई मंदिर रोड, ताकिया वॉर्ड, अलाहाबाद बँकेजवळ, भंडारा ४४१ ९०४.
३३	श्री. भ. शं. पवार, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, चंद्रपूर.	चंद्रपूर	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर ४४२ ४०१.
३४	श्री. न. ह. चव्हाण, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गोंदिया.	गोंदिया	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, लिल्हारे भवन, घर क्र. ५०९अ, आझाद नगर, वार्ड क्र. ६, वसंत नगर, गोंदिया ४४१ ६१४.
३५	श्री. भ. शं. पवार, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली.	गडचिरोली	जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, युनिट नं. १, बॅरेक्स (३), अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉम्प्लेक्स, गडचिरोली ४४२ ६०५.

गोपनीय

भारत सरकार
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ आणि नियम, २०११ अन्वये विवरणपत्र
वार्षिक उद्योग पाहणी २०१६-२०१७ (भाग-१)
(कृपया विवरणपत्र भरण्यापूर्वी सूचना वाचा)

खंड क :- औद्योगिक विवरण (सरकारी उपयोगकर्ता)											
१. पत्रक जावक क्र.											
२. स्थायी अनु. क्र.											
३. योजना संकेतांक (गणना-१, नमुना-२)											
४. वार्षिक उद्योग संकेतांक (रा.उ. वर्गीकरण संकेतांक २००८ चा ४ स्तरावरील)											
५. विवरणानुसार उद्योग संकेतांक (रा.उ. वर्गीकरण संकेतांक २००८ चा ५ स्तरावरील)											
६. उद्योगाचे उत्पादनानुसार विवरण											
७. राज्य संकेतांक											
८. जिल्हा संकेतांक											
९. क्षेत्र (ग्रामीण-१, नगरी-२)											
१०. क्षेत्रीय कार्यालय/उपक्षेत्रीय कार्यालय संकेतांक											
११. उद्योग घटकांची संख्या											
१२. उद्योगाची स्थिती (संकेतांक)											

खंड ख :- कारखान्याचे विवरण (कारखाना मालकाने भरावयाचे)											
१. औद्योगिक उपक्रमाचे नाव व पत्ता						१.१ गाव / शहर					
						१.२ जिल्ह्याचे नाव					
						१.३ राज्याचे नाव					
						१.४ पिन क्रमांक					
२. संघटन प्रकार (संकेतांक)											
३. मालकांचा प्रकार (संकेतांक)											
४. उद्योग राष्ट्रीय मानके १४००० अंतर्गत प्रमाणपत्र धारक आहे का? (होय-१, नाही-२)											
५. उत्पादनास सुरुवात केल्याचे वर्ष											
६. लेखा वर्ष (..... पासून..... पर्यंत)											
७. कार्यरत महिन्यांची संख्या											
८. आपले युनिट संगणकीकृत लेख ठेवते का? (होय-१, नाही-२)											
९. आपले युनिट बाउगाची आकडेवारी संगणकीकृत माध्यमावरून देवू शकते का? (होय-१, नाही-२)											
१०. संपर्क केलेल्या व्यक्तीचे विवरण						i) नाव व पदनाम					
						ii) दूरध्वनी क्रमांक (एम्.टी.डी. संकेतांकसह)					
						iii) फॅक्स क्रमांक					
						iv) ई-मेल					

घोषणा

मी घोषित करतो की, माझ्या माहितीनुसार तसेच विश्वासानुसार या विवरणपत्रात नमूद केलेली माहिती बरोबर तसेच पूर्ण आहे.

दिनांक :

ठिकाण :

(मालकाच्या शिक्क्यासह स्वाक्षरी)

गावक क्रमांक

--	--	--	--	--

 स्यादी क्रमांक

--	--	--	--	--

खंड घ :- खेळते भांडवल आणि कर्ज

अनु. क्र.	बाब	वर्षाच्या सुरुवातीला (रुपये)	वर्षाच्या अखेरीस (रुपये)
(१)	(२)	(३)	(४)
१.	कच्चा माल व घटक आणि आवष्टन सामुग्री		
२.	इंधन आणि वगण		
३.	सुटे भाग, भांडार आणि इतर		
४.	दुय्यम बेरीज (बाब १ ते ३)		
५.	अर्ध निर्मित / कार्य प्रगतीपर वस्तु		
६.	तयार वस्तू		
७.	एकूण वस्तू/माल (बाब ४ ते ६)		
८.	स्वतः जवळील आणि बँकेतील रोख रक्कम		
९.	विविध ऋणको		
१०.	इतर चालू मालमत्ता		
११.	एकूण चालू मालमत्ता (बाब ७ ते १०)		
१२.	विविध घनको		
१३.	बँक तसेच वित्तीय संस्थांकडून घेतलेली उचल रोखपत्त आणि इतर अल्पमुदत कर्जे		
१४.	इतर चालू दायित्व		
१५.	एकूण चालू दायित्व (बाब १२ ते १४)		
१६.	खेळते भांडवल (बाब ११-१५) *		
१७.	शिल्लक कर्जे (व्याज वाळून परंतु टेवीसाह) **		

टीप: * वर्षारंभी आणि वर्षाखेरीस ऋण मूल्य असल्यास अथवा दोन्ही मुल्यात मोठा फरक असल्यास तळटीप लिहून त्यात कारणे द्यावीत.
** धकित कर्जात व्याजाचा समावेश असल्यास तशी तळटीप नोंदवावी.

जावक क्रमांक स्थायी क्रमांक

खंड च :- रोजगार व श्रम किंमत						
अनु. क्र.	कर्मचाऱ्याची श्रेणी	काम केले गेलेले श्रमदिवस		काम करणाऱ्या व्यक्तींची सरासरी संख्या	वेतन दिलेल्या मनुष्य-दिवसांची संख्या	पगार / वेतन (रुपये)
		वस्तुनिर्माण	विंगर वस्तुनिर्माण			
१	२	३	४	५	७	८
भाग अ :- श्रेणीनिहाय विवरण						
१.	थेट नियुक्त पुरुष कामगार					
२.	थेट नियुक्त स्त्री कामगार					
३.	उप एकूण (१+२)					
४.	ठेकेदाराकडून नियुक्त कर्मचारी					
५.	एकूण कामगार (३+४)					
६.	पर्यवेक्षकांचे आणि व्यवस्थापकांचे कर्मचारी					
७.	इतर कर्मचारी					
८.	बिनपगारी कोटिबिक सदस्य / चालक/ मालक/ सहकारी सदस्य					
९.	एकूण कर्मचारी (५+६+७+८)					
भाग ब सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची काही बाबींची एकत्रित माहिती						
१०.	अधिलामांश (रुपयात)					
११.	प्रविष्ट्य निवाह निधी आणि इतर निधीतोल अंशदान (रु)					
१२.	कामगार व कर्मचारी कल्याणावरील खर्च (रु)					
१३.	कार्यरत दिवसांची संख्या	(i) वस्तुनिर्मिती दिवस (ii) विंगर वस्तुनिर्मिती दिवस (iii) एकूण (i+ ii)				
१४.	उत्पादनाची एकूण किंमत (रु) [खंड च स्तंभ ८ मधील बाब ९, १०, ११ व १२ मधील नोंदीची बेरीज (+) खंड छ च्या स्तंभ ३ मधील बाब क्र. १, २(i), २ (ii), ३, ४, ५, ६, ७, ८, ९ व १० मधील नोंदीची बेरीज (+) खंड झ च्या स्तंभ ६ च्या रकाना क्र. २३ मधील संख्या (+) खंड ट च्या स्तंभ ६ च्या रकाना क्र. ७ मधील संख्या]					

खंड छ :- इतर खर्च		
अनु. क्र.	बाब	खर्च (रु.)
(१)	(२)	(३)
१.	कारखाने उपक्रमाद्वारे पुरविल्यात आलेल्या मालाद्वारे इतरांकडून केले गेलेले काम	
२.	चौ दुरुस्ती आणि देखभाल	
	(i) इमारत आणि इतर बांधकाम	
	(ii) इतर स्थावर मालमत्ता	
३.	कायकारी खर्च	
४.	स्वनिमाण केलेल्या बांधकामासाठी वापरलेला कच्चा माल व इतर घटकवाग्रांल खर्च	
५.	विमा शुल्क	
६.	संयंत्र व यंत्रसामुग्री आणि इतर अवल मालमत्तेचे दिलेले भाडे	
७.	एकूण खर्च (१ ते ६)	
८.	इमारतीचे दिलेले भाडे	
९.	भाडेपट्टेवर घेतलेल्या जमिनीचे भाडे किंवा खाणकाम, दागड खाण इत्यादीसाठी दिलेले स्वामित्व शुल्क	
१०.	भरलेले व्याज	
११.	ज्या स्थितीत खर्चा केले त्याच स्थितीत विकलेल्या वस्तुचा खर्चा किंमत	

खंड ज :- इतर उत्पादन / जमा			
अनु. क्र.	बाब	जमा (रु.)	
(१)	(२)	(३)	
१.	सेवांदारे प्राप्त उत्पन्न (औद्योगिक/विगर औद्योगिक, कारखाने उपक्रमांदारे पुरविण्यात आलेल्या मालादारे इतराकरिता केले गेलेले काम व टाकाऊ शिल्लक मालाच्या विक्रीची किंमत)		
२.	अर्थनिर्माण उत्पादनाच्या शिल्लक मालातील फरक (खंड घ मधील बाब ५ साठी स्तंभ ४ - स्तंभ ३)		
३.	स्व उत्पादन केलेल्या व विकलेल्या विवेचे मूल्य		
४.	स्वनिर्माण केलेल्या बांधकामाचा मूल्य		
५.	ज्या स्थितीत खरेदी केले त्याच स्थितीत विकलेल्या वस्तुच्या किंमतीतील निव्वळ बाकी (खंड ज मधील बाब क्र. ११- खंड छ मधील बाब क्र. ११)		
६.	संवत्र व वेंचसाभागी आणि इतर स्यावर मालमत्ता यांचे प्राप्त भांडे		
७.	एकूण जमा (१ ते ६)		
८.	इमार्तीचे मिळालेले भांडे		
९.	भांडेपट्टीवर दिलेल्या जमिनाचे प्राप्त झालेले भांडे किंवा खाणकाम, दगाड खाण इत्यादीसाठी प्राप्त झालेले स्वामित्व शुल्क		
१०.	प्राप्त झालेले व्याज		
११.	ज्या स्थितीत खरेदी केले त्याच स्थितीत विकलेल्या वस्तुची विक्रीची किंमत		
१२.	इतर उत्पादनावरील आर्थिक मूट		

जावक क्रमांक स्थायी क्रमांक

खंड झ - उत्पादनासाठी वापरलेला देशी माल (आवश्यकता असल्यास उत्पादनासाठी वापरलेल्या मालाची नोंद नवीन अतिरिक्त पानावर अनु.क्र. २५ पासून पुढे करावी)						
अनु. क्र.	वापरलेल्या मालाचे विवरण	वस्तु संकेतांक (राष्ट्रीय उत्पादन संकेतांक-वस्तु निर्माण क्षेत्र)	परिमाणाचे एकक	वापरलेल्या मालाची संख्या	खरेदीची किंमत (रुपये)	प्रती नग दर (रुपये)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
	प्रमुख दहा मुलभूत वस्तु (देशी)					
१.						
२.						
३.						
४.						
५.						
६.						
७.						
८.						
९.						
१०.						
११.	इतर मुख्य वस्तु (देशी) *	९९२०१००				
१२.	एकूण मुख्य वस्तु (देशी) (१ ते ११)	९९९०१००				
१३.	सर्व प्रकारची गैर मुलभूत रसायने	९९२०३००				
१४.	आव्हटन साहित्य	९९९०८००				
१५.	स्वतः उत्पादित केलेली वीज	९९९०४००	KWH			
१६.	खरेदी करून वापरलेली वीज	९९९०५००	KWH			
१७.	वापरलेले इंधन जसे पेट्रोल, डिझेल तेल, वॉगन इत्यादी	९९९०६००				
१८.	वापरलेला कोळसा	९९९०७००	Tonne			
१९.	वापरलेला ज्वालाग्राही वायु	९९९०९००	KG			
२०.	वापरलेले इतर इंधन	९९२०४००				
२१.	उपभोग्य सामुग्री	९९२२०००				
२२.	एकूण गैर मुलभूत वस्तु (घटक १३ ते २१)	९९२२०००				
२३.	एकूण उत्पादन (बाब १४+ २२)	९९२३०००				
२४.	विजेची कोणतीही अतिरिक्त आवश्यकता:		KWH			

*१. उ. संकेतांक-वस्तुनिर्माण क्षेत्र २०११ मध्ये उपलब्ध नसलेल्या घटकांची संविस्तर माहिती

नावक क्रमांक

स्थायी क्रमांक

खंड ड :- माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचा वापर

अनु.क्र.	माहिती व दळणवळण निर्देशक	होय-१ नाही-२
१.	आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये उद्योगाने संगणकाचा वापर केला होता का?	
२.	आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये उद्योगाने इंटरनेटचा वापर केला होता का?	
३.	पाहणीच्या दिनांकास उद्योगाची स्वतःची वेबसाईट आहे का?	
४.	आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये उद्योगाने इंटरनेट मार्फत मालाच्या मागण्या स्विकारल्या का?	
५.	आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये उद्योगाने व्यवसायासाठी इंटरनेट मार्फत मालाची मागणी नोंदविली का?	
६.	आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये उद्योगाने अ.नॅरोबॅंड ब. फिक्स ब्रॉडबॅंड क. प्रमाणधर्मांमार्फत ब्रॉडबॅंड यापैकी कोणत्या मार्गाने इंटरनेट वापर केला?	
७.	पाहणीच्या दिनांकास उद्योगाकडे LAN (स्थानिक संपर्क प्रणाली) आहे का?	

कार्यालयीन उपयोगासाठी

खंड त :- क्षेत्रीय कामाबाबतचे विवरण

१.	अधिसूचीय अधिका-याचे नाव	५.	कारखान्याकडून प्राप्त झाल्याचा दिनांक
२.	अधिसूचीय अधिका-याची स्वाक्षरी	६.	पडताळणी / संकलनाचा दिनांक
३.	छाननी अधिका-याचे नाव व पदनाम	७.	छाननीचा दिनांक
४.	छाननी अधिका-याची स्वाक्षरी	८.	पाठवणीचा दिनांक

खंड थ: अधिसूचीय अधिकारी / छाननी अधिकारी यांची टीप

टीप:- महत्वाच्या विशिष्टांकासंदर्भात (जसे की, मूल्यवृद्धी, खेळते भांडवल, वेतन दर, कामगारांची संख्या, वितरण खर्च, घसारा इत्यादी) अण खेळते भांडवल तसेच कोणतीही अपसामान्य संख्या किंवा नोंदी (अति जास्त किंवा अति कमी) ची कारणे निविदापत्रे देण्यात यावीत. उदा. मूल्यवृद्धी वाढीबाबत वाढलेली मागणी/उत्पादन, नफा, शासकीय अनुदान, किंवा मूल्यवृद्धी कमी होण्याबाबत घटलेली मागणी/उत्पादन, अंतर्गत उपवोग क्षमता, वापरलेल्या मालाची किंमत वाढ इत्यादी. त्याचप्रमाणे काही महत्वाच्या गुणोत्तरांच्या अपसामान्य संख्येची कारणे द्यावीत. उदा. आऊटपुटचे इनपुटशी गुणोत्तर, घसारा / वितरण खर्चाचे आऊटपुटशी गुणोत्तर देण्यात यावेत.

अधिक माहिती करीता विस्तृत सूचना संघाचा वापर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

देबाशिष चक्रवर्ती,

शासनाचे अपर मुख्य सचिव.

PLANNING DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya
Mumbai 400 032, dated the 30th October 2018

NOTIFICATION

COLLECTION OF STATISTICS ACT, 2008.

No. DES. 1318/1309/C.R.116/Desk-1417.—In exercise of the powers conferred by sections 3 and 4 of the Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009) read with rules 5 and 7 of the Collection of Statistics Rules, 2011, the Government of Maharashtra hereby directs the collection of statistics on manufacturing and related activities through a statistical survey [hereinafter referred to as ‘the Annual Survey of Industries, 2016-17 (State Sample)’] as per the details mentioned in Schedule-I appended hereto.

2. The Government of Maharashtra hereby appoints the Officer as also his assignees in offices, mentioned in Schedule-II appended hereto, as Statistics Officers in respect of the geographical units mentioned therein for the purpose of collecting statistics with reference to the aforesaid direction.

3. The persons authorized by the concerned Statistics Officer shall in the jurisdiction of the Statistics Officer engage in verification of information furnished by each informant, for inspecting relevant records, and for seeking clarifications, as may be necessary. Each person authorised to collect information shall carry a photo identity card or a letter of authorization issued by the concerned Statistics Officer.

4. The statistics collected in the Form appended herewith in respect of the Annual Survey of Industries 2016-17 (State Sample) furnished by the informants, after due verification and scrutiny, shall be processed by officials working at the Directorate of Economics and Statistics, under the Planning Department of Government of Maharashtra.

5. All persons engaged in any activity in respect of the ‘Annual Survey of Industries 2015-16 (State Sample)’ are governed by the provisions of the Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009) and the Collection of Statistics Rules, 2011 framed thereunder. No power has been delegated to any Statistics Officer under sub-section (4) or (6) of section 4 of the Act.

Schedule-I

1. *Subject and purpose for collection of statistics.*—Statistics relating to the growth, composition and structure of organized manufacturing sector, comprising activities related to manufacturing processes, repair services, gas and water supply and cold storage, is collected through Annual Survey of Industries, 2016-17 (State Sample).

2. *Geographical area for collection of statistics.*—The Annual Survey of Industries, 2016-17 (State Sample) shall be conducted in the whole State of Maharashtra.

3. *Method of data collection.*—A notice shall be issued by each Statistics Officer to informants under his jurisdiction, indicating therein the date by which, the officer or office to whom, the unit or units for which, and the forms in which information is required to be furnished. The Statistics Officer may permit an informant to file the information in electronic form, subject to such other conditions that he may specify in the notice.

4. *Nature of informants from whom data may be collected.*—The owner or occupier of a unit [(i.e., a factory or an electricity or gas or water supply undertaking or an establishment registered under the Beedi and Cigar Workers (Conditions of Employment) Act, 1966] (32 of 1966) to whom the notice has been issued by a Statistics Officer shall furnish information about the unit.

The Statistics Officer may require an owner or occupier to furnish consolidated information in respect of two or more units under single management in case information is not separately available for individual unit and subject to such other conditions, as he may specify, in the notice.

5. *Period during which collection of statistics may be completed.*—The date for submission of information by each informant shall be mentioned in the notice and it would generally fall period during 1st December 2018 to 30th September 2019.

6. *Reference Period.*—Information is required to be furnished for the financial year commencing from the 1st April 2016 and ending on the 31st March 2017 or for the accounting year of a unit ending on any date between the 1st April 2016 and on the 31st March 2017.

7. *Nature of information to be collected.*—The information required shall be collected in the Form appended herewith. The Form contains the assets and liabilities, employment and labour cost, receipts, expenses, input items-indigenous and imported, products and by-products, distributive expenses, etc. of a unit.

8. *Form and language in which information is to be furnished by informant.*—An informant shall furnish the information in the form appended herewith either in Marathi, Hindi or English language.

9. *Obligation of informant.*—An owner or occupier of a unit shall furnish information in the manner and by the date mentioned in the notice received by him from the concerned Statistics Officer. He shall also furnish relevant records for inspection and answer the questions in relation to the information sought, as may be required by the Statistics Officer or a person authorized by him.

10. *Nature of business records and other records which may be inspected.*—The business records of a unit, such as balance sheet, profit and loss account, muster rolls, attendance register, labour register, pay rolls, Director's report or any other legal document in support of the information furnished by the unit may be inspected by the Statistics Officer or a person authorized by him.

11. *The manner of inspection.*—The concerned Statistics Officer or a person authorized by him may verify the information furnished by a unit on the basis of business records and other records of the unit and seek clarifications from the concerned owner or occupier or a person authorized by the management of the unit.

Schedule-II

Sr. No. (1)	Statistics Officer (2)	Geographical Unit (District) (3)	Office Address (4)
1	Smt. U. G. Naik Deputy Director, Directorate of Economics and Statistics, Mumbai.	Mumbai City and Mumbai Sub-urban	Directorate of Economics and Statistics, Government of Maharashtra, 8th Floor, Administrative Building, Govt. Colony, Bandra (East), Mumbai 400 051.
2	Smt. Manisha R. Mane District Statistical Officer, District Statistical Office, Thane.	Thane	District Statistical Office, Government of Maharashtra, Niyojan Bhavan, 3rd Floor, Collector Office Campus, Thane (West) 400 601.
3	Shri R. R. Kudmulwar District Statistical Officer, District Statistical Office, Palghar.	Palghar	District Statistical Office, Government of Maharashtra, Ground Floor, Kedar Building, Surya Colony, At. Navali, Taluka and District Palghar 401 404.
4	Shri K. J. Salvi District Statistical Officer, District Statistical Office, Raigad.	Raigad	District Statistical Office, Government of Maharashtra, Prabhashankar Co-operative, Housing Society Ltd., B Wing, Flat No. 103, P.N.P. Nagar, Near Bus Stand, Raigad-Alibag 402 201.
5	Shri Y. M. Budhavale District Statistical Officer, District Statistical Office, Ratnagiri.	Ratnagiri	District Statistical Office, Government of Maharashtra, District Revenue Employees, Co-operative Credit Society, First Floor, Collector Office Premises, Ratnagiri 415 612.
6	Shri Y. M. Budhavale District Statistical Officer, District Statistical Office, Sindhudurg.	Sindhudurg	District Statistical Office, Government of Maharashtra, Administrative Building, 1st Floor, A-Wing, District Headquarter, Oras, At. Post. Oras-Budruk, Tahsil Kudal, Dist. Sindhudurg 416 812.
7	Shri P. T. Pol District Statistical Officer, District Statistical Office, Nashik.	Nashik	District Statistical Office, Government of Maharashtra, Ruddhi Complex, 2nd Floor, Opp. Water Way Project, Near Jaishankar, Garden, Tapovan Link Road, Nashik 422 011.
8	Shri R. V. Jadhav District Statistical Officer, District Statistical Office, Dhule.	Dhule	District Statistical Office, Government of Maharashtra, Gol Building, Administrative Campus, Old Collector Office Premises, Dhule 424 001.
9	Shri S. C. Bahiram District Statistical Officer, District Statistical Office, Nandurbar.	Nandurbar	District Statistical Office, Government of Maharashtra, Central Administrative Building Room No. 221, 2nd Floor, Collector Office, Nandurbar 425 412.

(1)	(2)	(3)	(4)
10	Shri P. S. Patil District Statistical Officer, District Statistical Office, Jalgaon.	Jalgaon	District Statistical Office, Government of Maharashtra, District Plainning Building, 2nd Floor, Collector Office, Jalgaon 425 001.
11	Shri D. B. Kale District Statistical Officer, District Statistical Office, Ahmednagar.	Ahmednagar	District Statistical Office, Government of Maharashtra, New Administrative Building, 1st Floor, Opp. Akashwani Centre, Savedi, Ahmednagar 414 003.
12	Smt P. P. Telkhade District Statistical Officer, District Statistical Office, Pune.	Pune	District Statistical Office, Government of Maharashtra, P.M.C. Commercial Building, 2nd Floor, 25, Shukrawar Peth, Opp. Mahatma Phule Mandai, Near Shri Swami Samarth Math, Pune 411 002.
13	Smt. T. K. Nimbalkar District Statistical Officer, District Statistical Office, Satara.	Satara	District Statistical Office, Government of Maharashtra, Room No. 5 and 6, 1st Floor, Jilha Parishad, Extension Building, Satara 415 001.
14	Smt. S. R. Ardalkar District Statistical Officer, District Statistical Office, Sangli.	Sangli	District Statistical Office, Government of Maharashtra, Central Administrative Building, 1st Floor, Room No. 106, Sangli-Miraj Road, Vijaynagar, Sangli 416 415.
15	Shri P. V. Godase District Statistical Officer, District Statistical Office, Solapur.	Solapur	District Statistical Office, Government of Maharashtra, Bhagwat Kirti Mandir, 1st Floor, Room No. 1, Morarji Peth, Solapur 413 001.
16	Shri B. V. Deshpande District Statistical Officer, District Statistical Office, Kolhapur.	Kolhapur	District Statistical Office, Government of Maharashtra, Raghukul Building, 852/8, ' B ' Ward, Subhash Road, Kolhapur 416 012.
17	Shri R. A. Rahatkar District Statistical Officer, District Statistical Office, Aurangabad.	Aurangabad	District Statistical Office, Government of Maharashtra, Administrative Building, 2nd Floor, Collector Office, Fajalpura, Aurangabad 431 001.
18	Shri. G. M. Dani District Statistical Officer, District Statistical Office, Jalna.	Jalna	District Statistical Office, Government of Maharashtra, Central Administrative Building 2nd Floor, Jalna 431 203.
19	Shri A. S. Patil District Statistical Officer, District Statistical Office, Parbhani.	Parbhani	District Statistical Office, Government of Maharashtra, Administrative Building, 2nd Floor, Hall No. 9, Parbhani 431 401.

(1)	(2)	(3)	(4)
20	Shri S. V. Bansode District Statistical Officer, District Statistical Office, Beed.	Beed	District Statistical Office, Government of Maharashtra, Padmaja Building, Opp. Veterinary Clinic, Subhash Road, Beed 431 122.
21	Shri G. G. Chitale District Statistical Officer, District Statistical Office, Nanded.	Nanded	District Statistical Office, Government of Maharashtra, Udyog Bhavan, Hall No. 2, Near I. T. I. Petrol Pump, VIP Road, Nanded 431 602.
22	Shri V. P. Jadhav District Statistical Officer, District Statistical Office, Osmanabad.	Osmanabad	District Statistical Office, Government of Maharashtra, Administrative Building, Gr. Floor, Hall No. 19, Osmanabad 431 501.
23	Shri L. R. Thonte District Statistical Officer, District Statistical Office, Latur.	Latur	District Statistical Office, Government of Maharashtra, Administrative Building, Ground Floor, South Side, Hall No. 2, Latur 413 512.
24	Shri S. S. Parvekar District Statistical Officer, District Statistical Office, Hingoli.	Hingoli	District Statistical Office, Government of Maharashtra, Administrative Building, 2nd Floor, Collector Office Premises, Hingoli 431 513.
25	Smt. H. D. Ambekar District Statistical Officer, District Statistical Office, Amravati.	Amravati	District Statistical Office, Government of Maharashtra, Niyojan Bhavan, Collector Office Amravati 444 602.
26	Smt. B. R. Mohod District Statistical Officer, District Statistical Office, Akola.	Akola	District Statistical Office, Government of Maharashtra, Administrative Building, 1st Floor, Collector Office Premises, Akola 444 001.
27	Shri J. B. Adhav District Statistical Officer, District Statistical Office, Washim.	Washim	District Statistical Office, Government of Maharashtra, Niyojan Bhavan, 2nd Floor, Room No. 201, Collector Office, Washim 444 505.
28	Shri K. N. Deshmukh District Statistical Officer, District Statistical Office, Buldhana.	Buldhana	District Statistical Office, Government of Maharashtra, New Administrative Building, 1st Floor, 8 B, Opp. S. T. Stand, Buldhana 443 001.
29	Shri M. S. Gedam District Statistical Officer, District Statistical Office, Yavatmal.	Yavatmal	District Statistical Office, Government of Maharashtra, Old Scout High School Building, Opp. Tahasil Office, Market Lane, Yavatmal 445 001.

(1)	(2)	(3)	(4)
30	Shri R. K. Kalamkar District Statistical Officer, District Statistical Office, Nagpur.	Nagpur	District Statistical Office, Government of Maharashtra, 5th Floor, Administrative Building No. 2, Old Secretariat Premises, Civil Lines, Nagpur 440 001.
31	Smt. S. B. Mulik District Statistical Officer, District Statistical Office, Wardha.	Wardha	District Statistical Office, Government of Maharashtra, Adsule's House, Opp. of Paras Ice Factory, Near Lokmahavidyalaya, Bachelor Road, Wardha 442 001.
32	Smt. S. B. Gotmare District Statistical Officer, District Statistical Office, Bhandara.	Bhandara	District Statistical Office, Government of Maharashtra, Shri Sarve Niwas, Vidarbha Housing Colony, Sai Mandir Road, Takiya Ward, Near Alahabad Bank, Bhandara 441 904.
33	Shri B. S. Pawar District Statistical Officer, District Statistical Office, Chandrapur.	Chandrapur	District Statistical Office, Government of Maharashtra, Niyojan Bhavan, 1st Floor, Collector Office Premises, Railway Station Road, Chandrapur 442 401.
34	Shri N. H. Chavhan District Statistical Officer, District Statistical Office, Gondia.	Gondia	District Statistical Office, Government of Maharashtra, Lilhare Bhavan, House No. 509A, Azad Nagar, Ward No. 6, Vasant Nagar, Gondia 441 614.
35	Shri B. S. Pawar District Statistical Officer, District Statistical Office, Gadchiroli.	Gadchiroli	District Statistical Office, Government of Maharashtra, Unit No. 1, Bareks No. 3, Administrative Complex, Gadchiroli 442 605.

CONFIDENTIAL

Government of India
Ministry of Statistics and Programme Implementation
Return under Collection of Statistics Act, 2008 as amended in 2017 and rules framed there under in 2011
Annual Survey of Industries 2016-2017 (Part -I)
(Please read the instructions before filling the return)

Block A: Identification particulars (for official use)											
1. Schedule Despatch (DSL) No.											
2. PSL No.											
3. Scheme code (Census-1, Sample-2)											
4. Industry code as per frame (4-digit level of NIC-2008)											
5. Industry code as per return (5-digit level of NIC-2008)											
6. Description of Industry:											
7. State Code											
8. District Code											
9. Sector (Rural-1, Urban-2)											
10. RO /SRO code											
11. No. of Units											
12. Status of Unit (Code)											

Block B: Particulars of the factory (to be filled by owner of the factory)											
1. Name and address of the Industrial undertaking:											
1.1 Vill./Town:											
1.2 District name:											
1.3 State name:											
1.4 PIN Code											
2. Type of organisation (code)											
3. Corporate Identification Number (CIN)											
4. Whether the unit has ISO Certification, 14000 Series (yes-1, no-2)											
5. Year of initial production											
6. Accounting year (..... to)											
7. Number of months of operation											
8. Whether the share capital of the company includes share of foreign entities (yes-1, no-2)											
9. Any R&D unit in your factory? (yes & registered with DST/DBT-1, yes & registered with others-2, no-3)											
10. Details of contact person											
i) Name & designation:											
ii) Tele (with STD code)											
iii) FAX no.											
iv) E-mail											

DECLARATION

I hereby declare that information furnished in this return is correct and complete to the best of my knowledge and belief.

Date :

Place :

(Name and Signature of owner with stamp)

DSL No PSL No

Block C: FIXED ASSETS

Sl. No.	Type of Assets	Gross value (Rs.)			Deduction & adjustment during the year	Closing as on --- (cols. 3+4+5-6)	Up to year beginning	Provi- ded during the year	Adjustment for sold/ discarded during the year	Up to year end (cols. 8+9-10)	Net value (Rs.)	
		Opening as on ---	Addition during the year	Due to revaluation	Actual additions						Opening as on	Closing as on
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)
1.	Land											
2.	Building											
3.	Plant & Machinery											
4.	Transport equipment											
5.	Computer equipment including software											
6.	Pollution control equipment/ Environment improvement equipment											
7.	Others											
8.	Sub-total (items 2 to 7)											
9.	Capital work in progress											
10.	Total (items 1+8+9)											

DSL No _____ PSL No _____

DSL No _____ PSL No _____

DSL No _____ PSL No _____

DSL No _____ PSL No _____

DSL No _____ PSL No _____

DSL No

--	--	--	--	--	--

 PSL No

--	--	--	--	--	--

Block E: EMPLOYMENT AND LABOUR COST							
Sl. No.	Category of staff	Manu- facturing 3	Man-days worked Non Manufacturing 4	Total 5	Average number of persons worked 6	No. of mandays paid for 7	Wages/ salaries (in Rs.) 8
1	2						
Part A: Details for each category of staff							
1.	Male workers employed directly						
2.	Female workers employed directly						
3.	Sub-total (items 1 + 2)						
4.	Workers employed through contractors						
5.	Total workers (items 3 + 4)						
6.	Supervisory & managerial staff						
7.	Other employees						
8.	Unpaid family members/ proprietor/ coop. members						
9.	Total employees (items 5+6+7+8)						
Part B: Some details for all categories of staff combined							
10.	Bonus (in Rs.)						
11.	Contribution to provident & other funds (in Rs.)						
12.	Workmen & staff welfare expenses (in Rs.)						
13.	Number of working days						
	(i) Manufacturing days						
	(ii) Non-manufacturing days						
	(iii) Total (i+ ii)						
14.	Total cost of production (in Rs.) [entry in col. 8 of item 9, 10, 11, and 12, block E + entry in col. 3 of item 1, 2(i), 2(ii), 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10, block F + entry in col. 6 of item 23 of block H + entry in col. 6 of item 7, block I]						

DSL No PSL No

Block F : OTHER EXPENSES		
Sl. No.	Items	Expenditure (in Rs.)
(1)	(2)	(3)
1.	Work done by others on materials supplied by the industrial undertaking	
2.	Repair & maintenance of	
	(i) Buildings and other construction	
	(ii) Other fixed assets	
3.	Operating expenses	
4.	Expenses on raw materials and other components for own construction	
5.	Insurance charges	
6.	Rent paid for plant & machinery and other fixed assets	
7.	Expenses on Research & Development (R&D)	
8.	Rent paid for buildings	
9.	Rent paid for land on lease or royalties on mines, quarries and similar assets	
10.	Interest paid	
11.	Purchase value of goods sold in the same condition as purchased	
O T H E R I N P U T		

Block G: OTHER OUTPUT/RECEIPTS		
Sl. No.	Items	Receipts (in Rs.)
(1)	(2)	(3)
1.	Receipts from manufacturing services (including work done for others on materials supplied by them and sale value of waste left by the party)	
2.	Receipts from non-manufacturing services (including non-industrial services)	
3.	Value of electricity generated and sold	
4.	Value of own construction	
5.	Net balance of goods sold in the same condition as purchased. (item 11 of block G minus item 11 of block F)	
6.	Rent received for plant & machinery and other fixed assets	
7.	Variation in stock of semi-finished goods (col.4 minus col 3 against item 5 in block D)	
8.	Rent received for buildings	
9.	Rent received for land on lease or royalties on mines, quarries and similar assets	
10.	Interest received	
11.	Sale value of goods sold in the same condition as purchased	
12.	Other production subsidies	
O T H E R O U T P U T		

DSL No. PSL No.

Block H: Indigenous input items consumed (if needed, additional sheets may be used for recording input items with serial nos. starting from 25)						
Sl. No.	Item description	Item code (NPC-MS)	Unit of quantity	Quantity consumed	Purchase value (in Rs.)	Rate per unit (in Rs.)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
	Major ten basic items (indigenous)					
1.						
2.						
3.						
4.						
5.						
6.						
7.						
8.						
9.						
10.						
11.	Other basic items (indigenous)*	9920100				
12.	Total basic items (items 1 to 11)	9990100				
13.	Non-basic chemicals – all kinds	9920300				
14.	Packing items	9990800				
15.	Electricity own generated	9990400	KWH			
16.	Electricity purchased & consumed	9990500	KWH			
17.	Petrol, diesel, oil, lubricants consumed	9990600				
18.	Coal consumed	9990700	Tonne			
19.	Gas consumed	9990900	KG			
20.	Other fuel consumed	9920400				
21.	Consumable store	9922000				
22.	Total non-basic items (items 13 to 21)	9992000				
23.	Total inputs (items 12+ 22)	9993000				
24.	Any additional requirement of electricity (unmet demand)	9999999	KWH			
* Full description of items not in NPC-MS 2011 (Revised):						

DSL No. PSL No.

Block I: Imported input items consumed - directly only (if needed, additional sheets may be used for recording input items with serial nos. starting from 8)						
Sl. No.	Item description (Major five imported items)	Item code (NPC-MS)	Unit of quantity	Quantity consumed	Purchase value (in Rs.)	Rate per unit (in Rs.)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1.						
2.						
3.						
4.						
5.						
6.	Other imported items	9922100				
7.	Total imports (consumed) (items 1 to 6)	9994000				

Block J: Products and by-products manufactured by the unit (if needed, additional sheets may be used for recording output items with serial nos. starting from 14)												
Sl. No.	Products/By-products description (First ten major items as per value - no brand name)	Item code (NPC-MS)	Unit of quantity	Quantity manu-factured	Quantity sold	Gross sale value (Rs)	Distributive expenses (Rs.)			Per unit net sale value (Rs. 0.00) (col. 7-[col. 8+col. 9+col. 10+col. 11] ÷ col. 6)	Ex-factory value of quantity manufactured (Rs.) (col.12× col.5)	
							Excise duty	Sales tax/VAT	Others Subsidy (-)			
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)
1.												
2.												
3.												
4.												
5.												
6.												
7.												
8.												
9.												
10.												
11.	Other products/by-products*	9921100										
12.	Total (items 1 to 11)	9995000										
13.	Share (%) of products/by-products directly exported											
* Full description of items not in NPC-MS 2011 (Revised):												

* Full description of items not in NPC-MS 2011 (Revised);

DSL No. PSL No.

Block K: Information and Communication technology (ICT) usage		
Sl. No.	ICT indicator	yes-I, no-2
1.	Did the factory use computer/s during FY 2016-17?	
2.	Did the factory use Internet during FY 2016-17?	
3.	Does the factory have a website as on the date of survey?	
4.	Did the factory receive orders via the internet during FY 2016-17?	
5.	Did the factory place order for business purpose via the Internet during FY 2016-17?	
6	Did the factory connect to the Internet either by a Narrowband or b. Fixed broadband or by c. Mobile broadband during FY 2016-17?	
7.	Does the factory have a local area network (LAN) as on the date of survey?	

Block L: Energy Conservation (EC) measures		
Sl. No.	EC indicator	yes-I, no-2
	Have any measures been taken during last financial year with regard to:	
1.	Electrical saving?	
2.	Coal saving?	
3.	Oil saving?	
4.	Gas saving?	

FOR OFFICIAL USE ONLY:

Block M: Particulars of field operations				
1.	Name of Superintending Officer	5.	Date of receipt from factory	
2.	Signature of Superintending Officer	6.	Date of verification/compilation	
3.	Name & Designation of Scrutinising Officer	7.	Date(s) of scrutiny	
4.	Signature of Scrutinising Officer	8.	Date of despatch	

Block N: Comments of Superintending Officer/Scrutinising Officer

Note: Reasons for negative working capital and for any abnormal values or entries (high or low) in respect to important characteristics (Such as GVA, working capital, wage rate, number of workers, distributive expenses, depreciation etc.) should be given invariably. For instance the reasons for high GVA could be increased demand/production, profit, govt. subsidy; or for low GVA, the reasons could be decreased demand/production, capacity under-utilization, high input cost etc. similarly reasons for any abnormal values of certain important ratios eg. Ratio of output to input, ratio of depreciation/distributive expenses to output etc should be given.
Please refer to detailed instructions set also for further guidance.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DEBASHISH CHAKRABARTY,
 Additional Chief Secretary to Government.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक भनिनि-२०१८/प्र.क्र.२८/सेवा-६.—महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर **दिनांक १ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१८** या कालावधीकरिता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ८% (आठ टक्के) असा ठरविण्यात आला आहे :—

- (१) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
- (२) पटवाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
- (३) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
- (४) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्री. दे. लोंढे,
शासनाचे अवर सचिव.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक ३ नोव्हेंबर २०१८.

प्रति,

राज्यपालांचे सचिव.

मुख्यमंत्र्यांचे सचिव.

विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व प्रशासकीय विभाग, मुंबई.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल (वाणिज्य लेखा परीक्षा), मुंबई.

संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई.

प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

राज्य मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई.

आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व).

सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

कुलगुरू/कुलसचिव, सर्व कृषी विद्यापीठ/बिगर कृषी विद्यापीठ.

सर्व जिल्हा शल्यचिकित्सक.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

सचिव/ग्रंथपाल, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

मुंबई विशेष आयुक्त, नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली ११० ००१.

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागाच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई.

सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक.

सर्व विभागीय शिक्षण उप संचालक.

सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ.

सर्व महानगरपालिका/नगरपरिषदा.

सर्व मंत्रालयीन विभाग.

बृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्यनिर्वाह निधी विभाग, प्रमुख लेखापाल यांचे कार्यालय, मुंबई.

बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरेक नं.-१, योगक्षेमसमोर, व. भा. चौक,

नरीमन पॉईंट, मुंबई-२०.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस. व्ही. पटेल रोड, मुंबई-४.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोबल मिल पॅलेस,

वरळी, मुंबई ४०० ०१३.

इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग,

दादर, मुंबई ४०० ०२५.

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई ४०० ०२८.

वित्त विभागातील सर्व कार्यासने.

निवडनस्ती (सेवा-६).